

Date: November 10, 2025

To
The General Manager
Capital Market (Listing)
National Stock Exchange of India Ltd
Address: Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai-400051, Maharashtra, India

Subject: Newspaper Publication dated November 10, 2025:

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 please find enclosed copy of newspaper publication dated November 10, 2025, in the following newspapers with respect to Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2025, approved at the meeting of Board of Directors held on November 08, 2025.

- a. **“Financial Express”** in English Language
- b. **“Pratahkal”** in Marathi Language

Please take the same on record.

For Total Transport Systems Limited

Bhavik Trivedi
Company secretary & Compliance officer
Membership No.: A49807
Address: 7th Floor T-Square Opp. Chandivali Petrol Pump,
Sakinaka, Andheri (East) Mumbai City-400072,
Maharashtra, India

TOTAL TRANSPORT SYSTEMS LIMITED

7th floor, T Square, Opp Chandivali Petrol Pump, Sakinaka,
Andheri(E), Mumbai - 400 072. Maharashtra India.

23.iii) CSE has given their in-principle approval for delisting of the equity share vide their letter CSE/LD/INP/ 16996/2025 dated November 07, 2025 received by the Company on November 07, 2025.

23.iv) As of date, there is no other statutory or regulatory approval pending to implement the Delisting Offer. If any statutory or regulatory approval becomes applicable subsequently, the Delisting Offer will be subject to such statutory or regulatory approvals. In the event that the receipt of the statutory/ regulatory approvals is delayed, changes to the proposed timetable, if any, shall be intimated to CSE, and hence made available for the benefit of Shareholders.

23.v) If the Public Shareholders who are not persons resident in India (including NRIs, OCBS and FIIs) have required any approvals (including from the RBI, or any other regulatory body) in respect of the equity shares held by them, they will be required to submit such previous approvals, that they would have obtained for holding the Equity Shares, to tender the Equity Shares held by them in this Delisting Offer, along with the other documents required to be tendered to accept this Delisting Offer. In the event such approvals are not submitted, the Acquirers reserve the right to reject such Equity Shares tendered in the Delisting Offer.

23.vi) It shall be the responsibility of the Public Shareholders tendering Offer Shares in the Delisting Offer to obtain all requisite approvals (including corporate, statutory or regulatory approvals), if any, prior to tendering the Offer Shares held by them in the Delisting Offer, and the Acquirers shall take no responsibility for the same. The Public Shareholders should attach a copy of any such approval to the Bid Form, wherever applicable.

23.vii) The Acquirers reserves the right not to proceed with or withdraw the Delisting Offer in the event the conditions mentioned hereinabove are not fulfilled, and if any of the requisite statutory approvals are not obtained or conditioned which the Acquirers considers at their own discretion to be onerous are imposed in respect of such approvals.

23.viii) In the event that receipt of the statutory or regulatory approvals are delayed, changes to the proposed timetable, if any, will be notified to the Public Shareholders of the Company by way of a corrigendum to this DPA in the same newspapers in which this DPA is made.

24. **NOTE ON TAXATION:**

24.i) Under current Indian tax laws and regulations, capital gains arising from the sale of equity shares in an Indian Company are generally taxable in India. Any gain (in excess of Rs. 1,25,000/- realized on the sale of listed equity shares on Stock Exchange held for more than 12 months will be subject to capital gains tax in India @ 12.5%, (on or after July 23, 2024) if securities transaction tax ("STT") has been paid on the shares. STT will be levied on and collected by domestic Stock Exchange on which the equity shares are sold. Further, any gain realized on the sale of listed equity shares held for a period of 12 months or less which is sold will be subject to Short Term Capital Gain Tax @ 20% (on or after July 23, 2024) provided the transaction is chargeable to STT.

THE ABOVE NOTE ON TAXATION SETS OUT THE PROVISIONS OF LAW IN A SUMMARY MANNER ONLY AND IS NOT A COMPLETE ANALYSIS OR LISTING OF ALL POTENTIAL TAX CONSEQUENCES OF THE DISPOSAL OF EQUITY SHARES. THIS NOTE IS NEITHER BINDING ON ANY REGULATORS NOR CAN THERE BE ANY ASSURANCE THAT THEY WILL NOT TAKE A POSITION CONTRARY TO THE COMMENTS MENTIONED HEREIN.

SHAREHOLDERS ARE ADVISED TO CONSULT THEIR TAX ADVISORS FOR TAX TREATMENT ARISING OUT OF THE PROPOSED DELISTING OFFER AND APPROPRIATE COURSE OF ACTION THAT THEY SHOULD TAKE. THE ACQUIRERS DO NOT ACCEPT NOR HOLDS ANY RESPONSIBILITY FOR ANY TAX LIABILITY ARISING TO ANY PUBLIC SHAREHOLDER AS A REASON OF THIS DELISTING.

25. **CERTIFICATION BY THE BOARD OF DIRECTORS OF THE COMPANY:**

"The Board has certified that:

25.i) The Company has made a Rights Issue of equity shares during the last five years immediately preceding the date of Detailed Public Announcement. There has been no deviation in utilisation proceeds of issue of securities made during the five years immediately preceding the date of this DPA, from the stated objects of the issues.

25.ii) All material information which is required to be disclosed under the provisions of the continuous listing requirements under the listing agreement has been disclosed to the CSE;

25.iii) The Company is in compliance with applicable provisions of the securities law;

25.iv) The Acquirers or Promoter/ Promoter Group or any of their related entities have not carried out any transaction during the aforesaid period to facilitate the success of the Delisting Offer which is not in compliance with the provisions of sub-regulation (5) of Regulation 4 of Delisting Regulations;

25.v) The delisting of the equity shares of the Company is in the interest of the shareholders."

26. **COMPLIANCE OFFICER:**

Ms. Seema Chowdhury, E-mail Id: chandsteelindustries@gmail.com,is the Company Secretary and Compliance Officer of the Company. In case the Public Shareholders have any queries concerning the non-receipt of credit or payment for Offer Shares or on delisting processes and procedure, they may address the same to the Registrar to the Delisting Offer and the Manager to the Delisting Offer.

27. **DOCUMENTS FOR INSPECTION:**

Copies of the following documents will be available for inspection to the Public Shareholders of the Company at the office of the Manager to the Delisting Offer, VC Corporate Advisors Private Limited, on any day (except Saturdays, Sundays and public holidays) between 10:30 a.m. to 2:00 p.m. during the period from the Date of Commencement of the Bid Period till the Date of Closing of the Bid Period.

- Certificate of Incorporation, Memorandum and Articles of Association of the Company.
- Audited Financials of the Company for the Financial Years ended March 31, 2023, March 31, 2024 and March 31, 2025 and audited financial statements for the quarter and three months ended June 30, 2025.
- Copy of the Intention of Promoter and Promoter Group/Acquirers dated August 13, 2025 for (a) acquiring all Equity Shares that are held by Public Shareholders and (b) consequently voluntarily delist the Equity Shares from CSE and Detailed Public Announcement dated November 07, 2025 and published on November 10, 2025.
- Initial Public Announcement dated August 13, 2025.
- Certified true copy of the resolution passed by the shareholders by way of postal ballot, results of which were declared on October 16, 2025 along with scrutinizer's report.
- Due Diligence report dated September 02, 2025 of Ms. Pooja Bansal, Peer Reviewed Practicing Company Secretary.
- Copy of Escrow Agreement dated October 10, 2025 amongst the Acquirers, HDFC Bank Limited (as Escrow Agent) and Manger to the Delisting Offer.
- Certificate from Mr. Bhavin R Patel (Membership No.: 31969), Proprietor of M/s. Bhavin R Patel & Associates, Cost Accountants, having office at 315, Phoenix Complex Nr Suraj Plaza Sayajigunj, Vadodara-390020, Email id: bhavin_patel357@yahoo.com dated August 13, 2025 certifying the floor price for the Delisting Offer.
- Certificates from CA Vikash Sultania (Membership No.: 311429), Proprietor of Vikash Sultania and Associates Chartered Accountants, (FRN no.: 332514E), having office at IMAX LOHAS SQUARE, 3rd Floor, Unit No.3B, 23, Gangadhar Babu Lane, Kolkata - 700012, Phone No.: 9836228440, Email Id: vikashsultaniaandassociates@gmail.com, certifying the net-worth of the Acquirers and availability of sufficient resources with the Acquirers dated October 28, 2025.
- CSE has given their in-principle approval for delisting of the equity share vide their letter CSE/LD/INP/ 16996/2025 dated November 07, 2025 received by the Company on November 07, 2025.
- Copy of the recommendation to be published by the Committee of Independent Directors of the Company in relation to the Delisting Offer.

28. **DISCLAIMER PARAGRAPH OF BSE:**

It is to be distinctly understood that the permission given by BSE to use their network and software of the "Online Reverse Book Building facility for delisting of securities" should not in any way be deemed or

construed that the compliance with various statutory and other requirements by the Company, Manager to the Delisting Offer, etc., are cleared or approved by BSE; nor does BSE in any manner warrant, certify or endorse the correctness or completeness of any of the compliance with the statutory and other requirements nor does BSE have any financial responsibility or liability nor does BSE take responsibility in any way for the financial or other soundness of the Company, its promoters or its management.

28.ii) It is also to be distinctly understood that the approval given by BSE should not in any way be deemed or construed to mean that the DPA and the Offer Letter has been cleared or approved by BSE, nor does BSE in any manner warrant, certify or endorse the correctness or completeness of any of the contents of the announcements, nor does BSE warrant that the securities will be delisted.


28.iii) That every person who desires to avail of the exit opportunity may do so pursuant to independent inquiry, investigation and analysis and shall not have any claim against BSE or against the Investor Protection Fund set up by BSE whatsoever by reason of any loss which may be suffered by such person consequent to or in connection with such offer and tender of securities through reverse book-building process through Acquisition Window Facility or OTB or otherwise whether by reason of anything stated or omitted to be stated herein or any other reason whatsoever.

29. **GENERAL DISCLAIMER:**


Every person who desires to avail of the Delisting Offer may do so pursuant to independent inquiry, investigation and analysis and shall not have any claim against the Acquirers, the Manager to the Delisting Offer or other members forming part of the Promoter/ Promoter Group/ the Company/ the Registrar to the Offer whatsoever by reason of any loss which may be suffered by such person consequent to or in connection with such Delisting Offer and bid of securities through the reverse book-building process through Acquisition Window Facility or OTB or otherwise whether by reason of anything stated or omitted to be stated herein or any other reason whatsoever.

Public Shareholders will also be able to download the Letter of Offer, the Bid Form and the Bid Revision/ Withdrawal Form from the website of the BSE i.e., www.bseindia.com or from the website of the Registrar to the Offer i.e., www.mdpl.in, from the website of the Company i.e., www.chandsteel.com or the Manager to the Delisting Offer i.e., www.vccorporate.com.

For further details please refer to the Letter of Offer which will be sent to the Public Shareholders who are shareholders of the Company as on the Specified Date.



MANAGER TO THE DELISTING OFFER:
VC Corporate Advisors Private Limited
SEBI REGN No.: INM000011096
Validity of Registration: Permanent
CIN: U67120WB2005PTC106051
(Contact Person: Ms. Unni Belani / Mr. Premjeet Singh)
31 Ganesh Chandra Avenue, 2nd Floor,
Suite No. -2C, Kolkata-700 013
Tel. No.: 033- 2225 3940;
Email id: mail@vccorporate.com
Website: www.vccorporate.com



REGISTRAR TO THE DELISTING OFFER:
Maheshwari Datamatics Pvt.Ltd.
SEBI REGN No.: INR00000353
Validity of Registration: Permanent
CIN: U20221WB1982PTC034886
(Contact Person: Mr. Ravi Bahl)
23 R. N. Mukherjee Road
5th Floor, Kolkata - 700 001
Tel No.: 033-2243 5029
Email: contact@mdplcorporate.com
Website: www.mdpl.in

Signed by the Acquirers:

Sd/-
Rajiv Jajodia
Place: Kolkata

Sd/-
Aditya Jajodia

Sd/-
Vedang Jajodia

Sd/-
Varun Jajodia
Date: 07.11.2025

POST OFFER PUBLIC ANNOUNCEMENT TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF
MANPHOOL EXPORTS LIMITED
Registered Office: 29A, Ballygunge Circular Road, Kolkata- 700019;
CIN: L51900WB1984PLC052338; Tel. No.: 033 2474 8900;
Email: manphool@hotmail.com; Website: www.manphoolexports.com

This Post Offer Public Announcement ("Post Offer PA") is being issued by M/s. VC Corporate Advisors Private Limited ("Manager to the Delisting Offer") for and on behalf of Mr. Karan Mehta and Mr. Krish Ajmera (hereinafter collectively referred to as the "Acquirers") to the public shareholders of Manphool Exports Limited ("MEL"/ "Company") in respect of the proposed acquisition and consequent voluntary delisting of the equity shares of the Company from The Calcutta Stock Exchange Limited ("CSE"/ "Stock Exchange") i.e., the only Stock Exchange where the equity shares of the Company are presently listed, pursuant to Regulation 17(4) and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 as amended upto September 24, 2024 ("Earlier Delisting Regulations") ("Delisting Offer").

This Post Offer PA should be read in conjunction with the Public Announcement ("PA") dated Monday, March 18, 2024, Detailed Public Statement ("DPS") dated Saturday, March 23, 2024 published on Monday, March 25, 2024 in the Financial Express (English Daily) all editions, Jansatta (Hindi Daily) all editions and Arthik Lipi (Bengali Daily) Kolkata edition ("Newspapers"), the Detailed Public Announcement ("DPA") dated Thursday, October 16, 2025 published on Friday, October 17, 2025 in the aforementioned newspapers, Letter of Offer ("LOF") dated Thursday, October 16, 2025 including Bid Form and Bid Revision Form, dispatched to the public shareholders on Thursday, October 23, 2025 and Recommendation of Committee of Independent Directors dated Saturday, October 25, 2025 published on Monday, October 27, 2025 in the aforementioned newspapers. The capitalized terms used but not defined in this Post Offer PA shall have the same meaning assigned to them in the PA, DPS, DPA and LOF.

The Acquirers have issued the PA, DPS, DPA and LOF seeking to acquire, in accordance with the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations"), the Earlier Delisting Regulations and the terms and conditions set out therein and in the DPA and LOF, upto 5,90,070 equity shares of face value of Rs. 10/- each representing 71.33% of the total paid-up equity and voting share capital of the Company that are presently held by public shareholders ("Offer Shares"). The public shareholders holding equity shares were invited to submit bids pursuant to the reverse book building process conducted through the Stock Exchange Mechanism made available by the BSE Limited during the bid period (Thursday, October 30, 2025 to Thursday, November 06, 2025) in accordance with the Earlier Delisting Regulations ("Reverse Book Building Process" / "RBB").

1. **DISCOVERED PRICE**

In terms of Regulation 22(1) of the Earlier Delisting Regulations, the Acquirers shall be bound to accept the equity shares tendered or offered in the Delisting Offer, if the Discovered Price determined through the Reverse Book Building Process is equal to the Floor Price or the Indicative Price, if any, offered by the Acquirers. Since the Discovered Price determined through RBB as per Regulation 20(1) read with Schedule II of the Earlier Delisting Regulations is Rs. 6/- per Equity Share ("Discovered Price") is equal to the Floor Price, i.e., Rs. 6/- per Equity Share offered by the Acquirers, determined in terms of Regulation 20(2) of the Earlier Delisting Regulations ("Floor Price"), therefore in terms of Regulation 22 of the Earlier Delisting Regulations, the Reverse Book Building Process is determined to be successful and therefore the Acquirers have accepted the Discovered Price determined through the RBB as the final price for the Delisting Offer.

2. **SUCCESS OF THE DELISTING OFFER**

a) In accordance with Regulation 21(a) of the Earlier Delisting Regulations, the Delisting Offer would be deemed to be successful only if the post delisting offer shareholding of the Acquirers along with the equity shares tendered by the public shareholders reaches 90.00% of the total paid-up equity and voting share capital of the Company, ("Minimum Acceptance Condition").

b) The Acquirers have already entered into a Share Purchase Agreement ("SPA") dated Monday, March 18, 2024 with the existing Promoters of the Company for acquisition of 2,37,170 equity shares representing 28.67% of the total paid-up equity and voting share capital of the Company.

c) In the RBB, 5,34,160 equity shares representing 64.57% of the total paid-up equity and voting share capital of the Company have been validly tendered at the Discovered Price, which is higher than the Minimum Acceptance condition threshold of the equity shares to be acquired in the Delisting Offer. Pursuant to the aforementioned SPA and equity shares tendered in the Delisting Offer the aggregate shareholding of the Acquirers will be 7,71,330 equity shares representing 93.24% of the total paid-up equity and voting share capital of the Company and hence the Delisting Offer is successful in terms of Regulation 21 of the Earlier Delisting Regulations.

d) The Acquirers shall acquire the equity shares tendered through valid Bids at the Discovered Price and post completion of the acquisition made under SPA, the shareholding of the Acquirers shall be 7,71,330 equity shares representing 93.24% of the total paid-up equity and voting share capital of the Company, which would exceed the minimum number of equity shares required for the Delisting Offer to be successful in terms of Regulation 21(a) of the Earlier Delisting Regulations.

e) M/s. S.K. Infosolutions Private Limited, Registrar to the Delisting Offer vide letter dated Thursday, November 06, 2025, have confirmed the dispatch of the Letter of Offer including Bid Form and Bid Revision Form to all the Public Shareholders as on the Specified Date i.e., Friday, October 10, 2025 by Speed Post.

f) **The Delisting Offer is thus deemed to be successful.**

g) All the Public Shareholders of the Company who have validly tendered their equity shares at the Discovered Price of Rs.6/- per equity share will be paid the consideration at the Discovered Price of Rs. 6/- per equity share. The payment of consideration to all the Public Shareholders whose bids have been accepted will be made on Monday, November 10, 2025.

h) Nil equity shares have been rejected in the Delisting Offer as per the data received from the Stock Exchange.


3. **OUTSTANDING EQUITY SHARES AFTER DELISTING**

In accordance with Regulation 26 of the Earlier Delisting Regulations, all public shareholders whose shares were either not accepted or were not tendered at all during the bidding period in the RBB Process ("Remaining Shareholders") will be able to offer their equity shares to the Acquirers at the Discovered Price of Rs. 6/- per equity share during a period of one year starting from the date of delisting of the equity shares from the CSE ("Exit Window"). A separate Exit Offer Letter ("Exit Offer Letter") in this regard will be sent to such Remaining Shareholders which will contain terms and conditions for participation in Exit Window.


4. All other terms and conditions set forth in the Detailed Public Announcement and the Letter of Offer remain unchanged.

5. If the public shareholders have any query with regards to the Delisting Offer, they should consult the Manager to the Delisting Offer or the Registrar to the Delisting Offer (details appearing below).

6. This Post Offer Public Announcement will be available on the website of CSE at www.cse-india.com and website of Company at www.manphoolexports.com.



MANAGER TO THE DELISTING OFFER:
VC Corporate Advisors Private Limited
SEBI REGN No.: INM000011096
Validity of Registration: Permanent
CIN: U67120WB2005PTC106051
(Contact Person: Ms. Unni Belani / Mr. Premjeet Singh)
31 Ganesh Chandra Avenue, 2nd Floor, Suite No. -2C, Kolkata- 700 013
Phone No.: 033- 2225 3940;
Email id: mail@vccorporate.com
Website: www.vccorporate.com




REGISTRAR TO THE DELISTING OFFER:
S.K. Infosolutions Private Limited
SEBI REGN. No.: INR0000388
Validity of Registration: Permanent
CIN: U72300WB1999PTC090120
(Contact Person: Mr. Dilip Bhattacharya)
D-42, Katju Nagar Colony, Ground Floor, Jadavpur, Kolkata- 700032
Phone No.: (033)-24120027, 24120029;
Fax No.: (033)-24120027
Email Id: skcdilip@gmail.com
Website: www.skinfo.in

Issued by the Manager to the Delisting Offer
For and on behalf of the Acquirers:

Sd/-
Karan Mehta
Date: 10.11.2025

Sd/-
Krish Ajmera
Place: Kolkata



HBL ENGINEERING LIMITED
(Formerly HBL Engineering Systems Limited)
CIN: L40109TG1986PLC006745
Regd. Off: 8-2-601, Road # 10, Banjara Hills, Hyderabad – 500 034.

Extract of unaudited financial results (Standalone and Consolidated) for the half year ended September 30, 2025 (Rs. in Crores)


S. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter ending		Half year ended		Year ended		Quarter ending		Half year ended		Year ended	
		30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25	30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	1,203.16	587.68	520.48	1,790.84	1,031.71	1,946.13	1,222.90	601.77	520.96	1,824.67	1,041.07	1,967.20
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	538.45	191.23	108.39	729.68	209.91	362.89	544.21	193.62	106.72	737.83	209.94	360.92
3	Net Profit/(Loss) for the period before tax	514.62	188.13	108.43	702.75	209.49	361.66	520.36	190.51	106.91	710.87	210.09	359.94
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	382.20	139.73	80.50	521.93	154.75	267.50	387.28	141.23	76.01	528.51	151.86	262.57
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	382.01	139.56	80.01	521.57	153.65	266.84	386.91	143.12	86.66	530.03	166.16	276.06
6	Equity share capital (Face Value Re 1/- each)	27.72	27.72	27.72	27.72	27.72	27.72	27.72	27.72	27.72	27.72	27.72	27.72
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet for previous year)	-	-	-	-	-	1,430.60	-	-	-	-	-	1,455.03
8	[i] Earnings Per Share (before extraordinary items) (of Re 1/- each) (not annualised):												
	[a] Basic	13.78	5.03	2.89	18.82	5.54	9.63	13.96	5.16	3.13	19.12	5.99	9.96
	[b] Diluted	13.78	5.03	2.89	18.82	5.54	9.63	13.96	5.16	3.13	19.12	5.99	9.96
	[ii] Earnings Per Share (after extraordinary items) (of Re 1/- each) (not annualised):												
	[a] Basic	13.78	5.03	2.89	18.82	5.54	9.63	13.96	5.16	3.13	19.12	5.99	9.96
	[b] Diluted	13.78	5.03	2.89	18.82	5.54	9.63	13.96	5.16	3.13	19.12	5.99	9.96

Notes:

- The above Consolidated financial results were reviewed by the Audit Committee in its meeting held on November 08, 2025 and approved by the Board of Directors at the meeting held on November 08, 2025. Above meetings were held in physical presence and also through video conference.
- From this reporting period, the financials results are presented in "Crores" instead of earlier practice of presenting the same in "Lakhs".
- In the total Extraordinary items of Rs. 23.82 crs (Rs. 23.85 crs in case of consolidated results), Rs. 23.65 crs pertain to unrecoverable costs incurred during development of high-performance batteries for torpedoes.
- EPS is calculated based on total comprehensive income which is attributable to equity shareholders.
- EPS is calculated based on total comprehensive income which is attributable to equity shareholders.
- The consolidated financial statements of HBL includes the financials of Torquedrive Technologies Private Limited which is wholly owned subsidiary and TTL Electric Fuel Private Limited which is a subsidiary with 60% shareholding in addition to the wholly owned subsidiaries viz. HBL America, HBL Germany. The Investments in Companies namely M/s Naval Systems and Technologies Private Limited (NSTL) and M/s Tonbo Imaging India Private Limited (Tonbo) have been considered as Investments in "Associates" and financial results have been accounted under equity method of accounting.
- The subsidiaries viz. SCIL Infracon Private Limited (SCIL) and HBL Tonbo Private Limited (HTPL) have not been considered for consolidation as SCIL has been declared as dormant Company since 2019 and HTPL made an application under Section 248 (2) of the Companies Act, 2013 was made during FY 22-23 for striking off the name of the Company and is under process with Ministry of Corporate Affairs. There are no operations in those Companies.
- Figures of the previous quarters / periods have been regrouped, wherever necessary.
- The results shall also be available on website of the Company: <http://hbl.in/investors>; BSE: www.bseindia.com and NSE: www.nseindia.com

Place : Hyderabad
Date : November 08, 2025

By order of the Board
For HBL Engineering Limited
Dr. A J Prasad
Chairman & Managing Director
DIN : 00057275



TOTAL TRANSPORT SYSTEMS LIMITED
Member of the C.P. World Group
Corporate Identification Number: L63090MH1995PLC091063
Registered Office: 7th floor, T Square, Opp.Chandhivari Petrol Pump, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai 400 072. Maharashtra, INDIA
Telephone: +91-22-66441500 | Fax No: +91-22-66441585 | E-mail: info@tspl.in | Website: www.tspl.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025 (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter Ended on		Half Year Ended		Year Ended		Quarter Ended on		Half Year Ended		Year Ended	
		30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31st March 2025	30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31st March 2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
		₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹
1	Total Income from operations	13,452.38	12,032.91	16,149.75	25,485.29	28,160.87	55,636.72	16,346.26	14,744.19	18,797.21	31,090.45	33,397.41	66,524.48
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	263.27	368.57	307.07	631.84	574.52	1,501.55	301.45	389.54	59.10	690.99	144.80	951.16
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	263.27	368.57	307.07	631.84	574.52	1,501.55	305.37	393.39	59.13	698.76	149.38	966.19
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	202.06	274.90	233.17	476.96	435.04	1,129.45	235.59	293.71	-22.34	529.30	1.08	881.41
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	202.06	274.90	234.21	476.96	436.99	1,069.43	-	293.71	-21.30	529.30	3.03	816.73
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- per Equity Share)						1,612.70						1,612.70
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	9,298.72	-	-	-	-	-	6,734.76
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)												
	1. Basic	1.25	1.70	1.45	2.96	2.70	7.00	1.41	1.81	(0.04)	3.22	0.11	5.54
	2. Diluted	1.25	1.70	1.45	2.96	2.70	7.00	1.41	1.81	(0.04)	3.22	0.11	5.54

Notes:-

- The above unaudited results, which have been subjected to limited review report, by the statutory Auditors of the Company are published in accordance with regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, have been reviewed by the audit committee and approved and taken on record by the Board of Directors at its meeting held through Video Conferencing on 8th November 2025. The financials results are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules and other accounting standards generally accepted in India.
- The above financial results is an extract of the detailed format of the financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 the full format are available on the website of the Company i.e. www.tspl.in under investor tab and on the website of national stock exchange i.e. www.nseindia.com.

For Total Transport Systems Limited
Sd/-
Shrikant Nibandhe
CFO & Director
DIN: 01029115

Date: 8th November, 2025
Place: Mumbai



THE BIGGEST CAPITAL ONE CAN POSSESS KNOWLEDGE
FINANCIAL EXPRESS
Read to Lead

epaper.financialexpress.com

